

अंबई साठवण तलाव ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक या
योजनेस प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान
करणे बाबत.

महाराष्ट्र शासन
जलसंपदा विभाग,
शासन निर्णय क्र. लपायो-२०२२/प्र. क्र. १९० /खारभूमी
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.
दिनांक : २५ जुलै, २०२५

पहावे :-

- १) शासन निर्णय क्र. लपायो/ २००५/३०४/(१२२/२००५) /खारभूमी दिनांक २६.०७.२००५
- २) कार्यकारी संचालक,कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ,ठाणे यांचे पत्र जा.क्र.कोंपाविम/तां-५/
अंबई सा.त.(प्रथम सुप्रमा) /३६२६ /२०२२ दिनांक ०९.१२.२०२२
- ३) वित्त विभाग पत्र क्र. सुप्रमा-२०२५ /प्र.क्र.२१/अर्थ-२, दिनांक ३०.०६.२०२५

प्रस्तावना :-

अंबई साठवण तलाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक येथील स्थानिक नात्यावर २.१७७ द.ल.घ.मी साठवण क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात आले आहे. सदर प्रकल्प कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे अंतर्गत “दमनगंगा खोऱ्यात” आहे. या प्रकल्पाद्वारे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंबई गावामधील २६० हेक्टर क्षेत्रास सिंचनाचा लाभ मिळणार आहे.

सदर योजनेस संदर्भाधिन क्र.१ येथील दि.२६.०७.२००५ च्या शासन निर्णयान्वये दरसूची सन २००३-२००४ नुसार रु. ४.५४ कोटी रक्कमेस प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली होती. सदर योजनेच्या सन २०११-२०१२ च्या दरसूचीवर आधारीत रु.१०.६७ कोटी किंमतीच्या प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाबाबत, राज्य तांत्रिक सल्लागार समिती-२ (SLTAC-II) यांच्या दि. २३.०३.२०२१ रोजी झालेल्या ५१ व्या बैठकीतील चर्चेअंती योजनेच्या प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावाचा मुल्यापेक्ष अहवाल अंतिम केला आहे. संदर्भ क्र.२ अन्वये कार्यकारी संचालक, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे, यांच्याकडून अंबई साठवण तलाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या योजनेचा प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. त्यास अनुसरून मान्यता देण्याची बाब शासनाचे विचाराधीन होती.

शासन निर्णय :-

अंबई साठवण तलाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या योजनेस दरसूची सन २०११-२०१२ वर आधारित रु. १०.६७ कोटी (अक्षरी रुपये दहा कोटी सद्दुसष्ट लक्ष फक्त) किंमतीस खालील अटीच्या अधीन राहून प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आहे. प्रकल्पाचा उपशिर्षनिहाय तरतूदींचा गोषवारा परिशिष्ट - "अ" मध्ये सोबत जोडला आहे.

- १) " अंबई साठवण तलाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक " ही योजना प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता किंमतीच्या मर्यादेत व नियोजित वेळेत पूर्ण करावी.
- २) " अंबई साठवण तलाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक या योजनेच्या प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता प्रस्तावामध्ये अंतर्भूत किंमतीस तांत्रिक मान्यता प्राप्त करून घ्यावी.
- ३) सर्व तांत्रिक मान्यता सक्षम स्तरावर घेण्याची महामंडळाने कार्यवाही करावी.

४) राज्य तांत्रिक सल्लागार समितीने योजनेच्या व कामाच्या अनुषंगाने दिलेल्या निर्देशांचे व त्रुटींची पुर्तता करणे याची सर्वस्वी जबाबदारी क्षेत्रिय कार्यालयाची राहिल.

५) "अंबई साठवण तलाव, ता. त्र्यंबकेश्वर, जि. नाशिक " या योजनेची प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता म्हणजे अहवालातील तांत्रिक बाबी निविदाविषयक क्षेत्रिय स्तरावरील निर्णयास किंवा अनियमिततेस मान्यता गृहीत धरली जाणार नाही. अशा प्रकरणाची तपासणी त्यावेळच्या प्रचलित शासन नियमानुसार करण्याची जबाबदारी सक्षम प्राधिकार्याची राहिल तसेच सदर योजनेसाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी संपूर्णपणे क्षेत्रिय कार्यालयाची राहिल.

६) सदर योजनेसाठी कोणत्याही प्रयोजनार्थ मंजूर प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यतेच्या मर्यादेबाहेर जाऊन, निधी वितरण अथवा अतिरिक्त खर्च न करण्याची जबाबदारी संपूर्णपणे क्षेत्रिय कार्यालयांची राहिल योजनेची अंमलबजावणी करताना प्रचलीत शासन निर्णय, नियम, CVC तत्वे, वित्तीय अधिकार मर्यादा, विहित निविदा कार्यपद्धती अनुसरणे याची सर्वस्वी जबाबदारी संबंधीत क्षेत्रिय कार्यालयांची राहिल.

२. या योजनेच्या कामावरील खर्च मागणी मुख्य लेखाशीर्ष "४७०२ लहान पाटबंधारे यावरील भांडवली खर्च, ८००-इतर खर्च (१), सर्वसाधारण लघु पाटबंधारे योजना (१) " या लेखाशीर्षाखाली खर्ची टाकण्यात यावा आणि तो मंजूर अनुदानातून भागविण्यात यावा. सदर शासन निर्णय नियोजन विभागाच्या (कार्यासन १४३४) अनौपचारिक संदर्भ क्र.९८/२४ दिनांक २१.०२.२०२४ अन्वये व वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्र. १४४/२०२४/व्यय-१२ दिनांक १४.०३.२०२४ अन्वये दिलेल्या सहमतीनुसार तसेच दिनांक २३ जून २०२५ रोजी झालेल्या व्यय अग्रक्रम समितीच्या बैठकीमध्ये झालेल्या निर्णयाच्या अनुषंगाने संदर्भाधिन क्र.३ अन्वये प्राप्त इतिवृत्तानुसार निर्गमित करण्यात येत आहे.

३. या योजनेस प्रदान करण्यात आलेली प्रथम सुधारीत प्रशासकीय मान्यता खारभूमी कार्यासनाच्या सुधारीत प्रशासकीय मान्यता नोंदवहीत ३२ या अनुक्रमांकावर नोंदविण्यात आली आहे.

४. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक २०२५०७२५१४४६१९४९२७ असा आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

सहपत्र :- परिशिष्ट "अ"

(रोशन हटवार)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, यांचे सचिव मुंबई.
२. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, यांचे प्रधान सचिव मुंबई.
३. मा.उप मुख्यमंत्री, (नगर विकास, गृह निर्माण व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, यांचे प्रधान सचिव, मुंबई.
४. मा.उप मुख्यमंत्री, (वित्त व नियोजन, राज्य उत्पादन शुल्क) महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, यांचे प्रधान सचिव, मुंबई.

५. मा.मंत्री (जलसंपदा) (विदर्भ,तापी व कोंकण पाटबंधारे विकास,महामंडळ) महाराष्ट्र राज्य मंत्रालय, मुंबई.
६. सर्व मा.मंत्री /मा. राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई.
७. मा. विरोधी पक्ष नेते, विधानपरिषद/विधानसभा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय, मुंबई
८. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, १/२ मुंबई / नागपूर.
९. महालेखापाल (लेखा परिक्षा), महाराष्ट्र राज्य, १/२ मुंबई / नागपूर.
१०. जिल्हाधिकारी, नाशिक
११. कार्यकारी संचालक, कोंकण पाटबंधारे विकास महामंडळ, ठाणे
१२. महासंचालक, संकल्पचित्र, प्रशिक्षण, जलविज्ञान, संशोधन व धरण सुरक्षा, नाशिक.
१३. मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, कोंकण प्रदेश, मुंबई
१४. आंतर वित्त सल्लागार व सह सचिव, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई-३२
- १५.उप सचिव (निवसं),जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
१६. उप सचिव (लपा), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
१७. अवर सचिव (खारभूमी), जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२.
१८. अधीक्षक अभियंता, ठाणे पाटबंधारे मंडळ,ठाणे
१९. अर्थ शाखा - १ व २, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई -३२
२०. खारभूमी कार्यासन (संग्रहार्थ).

परिशिष्ट - अ

(शासन निर्णय जलसंपदा विभाग क्र लपायो -२०२२/प्र. क्र.१९०/खारभूमी, दिनांक : २५ जुलै, २०२५ चे
परिशिष्ट)

अंबई साठवण तलाव ता. त्र्यंबकेश्वर जि.नाशिक प्रथम सुधारीत प्रशासकिय मान्यता
उपशिर्षनिहाय तरतुदी

अ.क्र.	उपशिर्ष	प्रथम सुप्रमा नुसार तरतुद (दरसूची सन २०११-२०१२) रु. कोटी
१.	ए - प्राथमिक	०.०८
२.	बी - भूसंपादन	१.६९
३.	सी - बांधकाम + रॉयल्टी	८.६२
४.	एम - वृक्षारोपण	०.०१
५.	ओ - संकीर्ण	०.०१
६.	पी - देखभाल	०.०२
७.	क्यू - हत्यारे व सयंत्रे	०.००
८.	आर - दळण वळण	०.२४
९.	अनुषंगिक खर्च	०.००
	एकूण किंमत	१०.६७

योजनेची ठळक वैशिष्टे :-

१	अंबई साठवण तलाव सिंचन क्षेत्र	२६० हेक्टर
२	योजनेचा एकूण पाणीसाठा	२.१७७ द.ल.घ.मी.
३	लाभव्यय गुणोत्तर	१.३७ (मापदंड १ पेक्षा अधिक) योजना मापदंडात बसते.
४	आर्थिक परतावा दर	१३.२४ % (मापदंड १२ % पेक्षा अधिक) योजना मापदंडात बसते.

(रोशन हटवार)
उप सचिव, महाराष्ट्र शासन